



दूरध्वनी : २५३३ १२११
२५३३ १५९०

ठाणे महानगरपालिका , ठाणे.

महापालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी , पांचपाखाडी, ठाणे - ४००६०२
THE MUNICIPAL CORPORATION OF THE CITY OF THANE

प्लास्टिकबंदीचा संदेश देण्यासाठी पथनाट्यातून ठामपाची जनजागृती प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

ठाणे (15): यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणस्नेही सणांच्या जनजागृतीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणाचे मुख्य कारण असलेले प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी या पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात येत आहे.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात 'पर्यावरणस्नेही उत्सव संकल्प' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फायदे व नुकसान याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. यापूर्वीच प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदार, व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. मात्र सण-उत्सव काळात प्लास्टिकचा वापर वाढू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या आवारात तसेच शहरातील मुख्य चौकात पथनाट्याच्या माध्यमातून महापालिका ठाणेकर नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे.

निमकर आर्ट्स या संस्थेमार्फत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन यामार्फत नागरिकांना करण्यात येत आहे. त्यानुसार गणेशभक्तांना प्लास्टिक पिशव्यांचे दुष्परिणाम विविध फलक, घोषवाक्यांद्वारे जनजागृती व प्लास्टिकला पर्यायी वस्तू सुचविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पथनाट्यातील कलाकारांकडून प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती तयार करणे, मूर्तीसाठी रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करणे, सजावटीसाठी प्लास्टिक-थर्माकोल ऐवजी कागदाचा लगदा, कापड, लाकुड वापरणे, मूर्ती विसर्जित करण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करणे, ओला कचरा-सुका कचरा वेगळा करून कचरा टाकण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या कचरा कुंडीचा वापर करणे, मिरवणुकीत गुलालाचा वापर टाळणे, ध्वनिक्षेपकाचा आवश्यक तेवढा व कमी वापर करणे. यातही डॉल्बी, डिजे, लाऊड स्पीकरचा वापर करू नये, निर्माल्याचे नदीत विसर्जन न करता त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर करणे आदी संकल्पना राबविणे इत्यादी बाबींसाठी लोकांना पथनाट्याच्या माध्यमातून भावनिक आवाहन करण्यात येत आहे.